INNOVASSYNTH INVESTMENTS LIMITED

Regd. office : Flat No.: C-2/3, KMC No.91, Innovassynth Colony, Khopoli - 410203, Raigad, Maharashtra India. CIN : L67120MH2008PLC178923

Tel.:+91-2192- 260224 Fax : +91-2192-263628 Website :www.innovassynthinvestments.in E-mail : secretarial@innovassynthinvestments.in

Date: 18th August 2020

To, Manager, Corporate Relationship Department, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400001

Scrip Code: 533315

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement

Please find enclosed copies of Newspaper advertisement regarding Un-Audited Financial Results for quarter ended 30th June 2020 as published in Business Standard and Tarun Bharat on August 18, 2020.

Kindly take the above on your records and acknowledge receipt.

Thanking You,

Yours Faithfully,

For Innovassynth Investments Limited

Abhishek Deshpanter & Compliance Officer

Place: Aurangabad

Date: 17/08/2020

Date : 17-08-2020

Place : Ankleshwar

China says it's ready to work with India

K J M VARMA Beijing, 17 August

hina on Monday said it is ready to work with India to enhance political mutual trust, properly manage their differences and safeguard the long-term development of bilateral ties.

Chinese Foreign Ministry spokesman Zhao Lijian said this at a regular briefing when a Western media journalist sought China's reaction to Prime Minister Narendra Modi's remarks that the Indian armed forces have given a befitting reply to those challenging the country's sovereignty.

Modi, in his 74th Independence Day address to the nation from the ramparts of Red Fort, said the armed forces have given a befitting reply to those challenging the country's sovereignty "from LoC to LAC", in a veiled reference to Pakistan and China.

"From LoC (Line of Control) to LAC (Line of Actual Control), anyone who casts an eye on the sovereignty of the country, the armed forces have responded in the language they understand," Modi said.

Modi's comments came amid India's bitter border row



Chinese Foreign Ministry spokesman Zhao Lijian said the right path for the two sides is to respect and support each other as this serves "our long-term interests" PHOTO: REUTERS

with China along the LAC in eastern Ladakh and rise in incidents of ceasefire violations along the LoC with Pakistan in the last few months.

Responding to the question, Chinese foreign ministry spokesman Zhao said that "we have noted Prime Minister Modi's speech." "We are close neighbours, we are emerging countries with over one billion

people. So, the sound development of bilateral ties not only serves the interest of the two peoples but also stability, peace, prosperity of the region and the whole world," he said.

India and Nepal agree to speed up

Delhi-aided developmental projects

"The right path for the two sides is to respect and support each other as this serves our

long-term interests," Zhao said. So, China stands ready to work with India to enhance our political mutual trust, properly manage our differences, stepup practical cooperation and safeguard the long-term development of bilateral ties," the spokesman added.

In his speech, Prime Minister Modi also said that "whether it is terrorism or expansionism, India is fighting both with determination." DTI

HC tells DU to hold physical exams from September 14

The Delhi High Court on Monday directed Delhi University to commence physical exams for final year undergraduate students from September 14, and to work out modalities for stay and transportation of disabled students who had left the national capital during the pandemic lockdown.

The court asked the varsity to verify the number of students belonging to 'persons with disability' (PwD) category who were left out of online Open Book Examination (OBE) and would sit for exams physically. "You (DU) will have to find out where PwD students are located. Sufficient notice has to be given to them to allow them to travel. Can it be possible to allow them to take examinations where they are? By roping in the universities there," it said. PTI

SC says no to deferring JEE, **NEET exams**

The Supreme Court on Monday dismissed a plea seeking postponement of JEE (Main) April 2020 and NEET-Undergraduate examinations, which are scheduled to be conducted in September, amid spurt in number of Covid-19 cases, saying precious year of students "cannot be wasted" and life has to go on. A threejudge Bench headed by Justice Arun Mishra said career of students "cannot be put under jeopardy for long". "Life has to go on. Life has to move ahead. Precious year of students cannot be wasted," the Bench, also comprising Justices B R Gavai and Krishna Murari, said during the hearing conducted through videoconferencing while paving the way for commencement of the exams as scheduled.

FROM PAGE 1

cooperation

Made in India iPhone...

The plant has already received over half of its planned investment and is expected to be fully operational by October.

The meeting discussed the status of ongoing

projects under Nepal-India bilateral

Expansion of Wistron's production capacity is in line with Apple's mid-term goals - adding newer models quickly into its Made in India' portfolio. Sources said while the new facility in Narasapura (Karnataka) could be dedicated for the upcoming its existing plant in Bengaluru

ious India-aided developmental projects in the Himalayan nation and decided to expedite their implementation. Nepalese Foreign Secretary Shanker Das

SHIRISH B PRADHAN

Kathmandu, 17 August

Bairagi and Indian Ambassador to Nepal Vinay Mohan Kwatra led the delegations representing their respective countries during the eighth meeting of Oversight Mechanism. PTI

Senior diplomats of India and Nepal on Monday

held a virtual meeting during which they com-

prehensively reviewed the progress made on var-

Residential launches... dependence on China. Initiatives such as production linked incentive (PLI) scheme have paved the way for further localisation.

The new launches also mark the company's re-entry into the Mumbai market.

Despite a 56 per cent fall in residential launches in the first half of the year compared to the second half of 2019, Anarock Property Consultants believes that consolidation in residential real estate is expected to gain ground, and that branded players may garner a market share of per cent. Sales declined by 49 per

PUBLIC NOTICE This is with reference to the Flat no 32B on the third floor of the Building, Sudha Kalash, J. Mehta Walkeshwar, Mumbai Road, 400006 presently standing in the name of Mr. Paresh Shah and being claimed by the Bank of India

as its mortgaged security. Pursuant to the flat being put up for sale, I had offered to purchase the said flat in December 2018 and also deposited the required EMD at that time. The said amount of Rs. 2 crores is presently also lying with the bank towards the said offer for purchase of the flat. For this matter I have also filed WP no 2998 of 2019 before the Hon'ble Bombay High Court and the same is pending.

The Bank of India has now put up the said flat for auction in spite of having accepted and retaining moneys towards the sale of the said flat to me. I am taking the necessary legal steps as maybe advised to challenge the said sale. I am therefore placing the said

fact on record to bring it to the notice of any prospective purchaser who may intend to buy the said flat and may not be inconvenienced because the flat is being sold on an AS IS WHERE IS BASIS and the bank has not disclosed the said fact in the public auction sale notice

Sd/-Nitin Doshi Kushal Steel Industries LLP Contact: +91 9321605402



Shared.

Commented. **Respected.**"

usiness Standar

Insight Out

To book your copy, call **022-40275432**

or SMS reachbs to 57575

or email us at order@bsmail.in

www.business-standa

f bsindia. 灯 bsindia

"Liked.

👌 Haldyn[®] Glass Limited 🥯 (CIN: L51909GJ1991PLC015522) stered Office: Village Gavasad, Taluka P Dist. Vadodara-Gujarat - 391 430, Tel:02662 242339, Fax: 02662 245081, E-mail: haroda@haldvn.com Web: www.haldvnglass.com

NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation

47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, August 27, 2020, at Mumbai, to inter-alia consider and approv the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the guarte ended June 30, 2020, Directors' Report, Corporate Governance Report and notice convening 29th Annual General Meeting.

This Notice is also available on the websit of the Company at www.haldynglass.com and on the website of the Stock Exchange BSE Limited at www.bseindia.com For Haldyn Glass Limited Dhruv Mehta Place : Mumbai Company Secretary

Date : August 17, 2020 GLASS, WITH CARE

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that public notic dated 11th August 2020 published by the Bank of Baroda Employee Chandralekha Co-operative Housing Society Ltd, ("the said society") W. S Road, Dahisar (E), Mumbai 400 068 in "Navakal" "Gujarati Mid day" and "Business Standard" News Paper allegedly terminating Agreement fo Redevelopment dated 29th December 2009 bearing Registration No. BDR 6/11239/2009 and irrevocable Power of Attorney dated 29th December 2009 bearing Registration No. BDR 6/11241/2009 executed by Society with Ssakash Developers and Builders Pvt. Ltd. ("the said developer") is illegal, arbitrary, malafide, bad in law and the same is not binding on developer. The dispute between the society and developer is pending before the learned arbitrator and hon'ble court and thus matter is subjudice. If any third party enters into arrangement of whatsoeve nature with the society then the same shall be doing at their own entire risk and consequences and shall not be binding you the developers in any manne whatsoever nature. Dated this 18th Day of August 2020 Sd/-

> Ssakash Developers and Builders Pvt. Ltd.

Procter & Gamble Hygiene and Health Care Limited CIN: L24239MH1964PLC012971 Regd. Office : P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai 400099 Tel: (91-22) 2826 6000 ; Fax: (91-22) 2826 7337 ; email ID: machado.f.1@pg.com ;

website: in.pg.com

NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company has been scheduled on Tuesday, August 25, 2020 to sider and approve the Auditer

NATH INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Rama Pulp and Papers Limited) Regd.Off: Nath House, Nath Road, Aurangabad 431005, Maharashtra CIN : L21010MH1980PLC022820

NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given, pursuant to Regulations 29, 47 and other applicable regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, that the Meeting of The Board of Directors of the Company is scheduled on Monday, 31st August 2020. at 1. Chateau Windsor, 86. Veer Nariman Road. Churchgate. Mumbai - 400 020, to inter-alia, consider and approve unaudited quarterly financial results, for the quarter ended 30th June, 2020.

> For Nath Industries Limited **Company Secretary**



Regd. Office & Works : 119, GIDC Industrial Area, Ankleshwar - 393002 Gujaral Tele : (02646) 221071/251118 CIN : L28910GJ1977PLC002998 Fmail : inve stors@rapicutcarbides.com Website : www.rapicutcarbides.com

NOTICE I

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 25th August, 2020 interalia to consider and approve the Unaudited Financial Results for the first quarter ended 30th June, 2020.

The said intimation is also available on the website of the Company at www.rapicutcarbides.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com.

For Rapicut Carbides Limited Kamlesh M Shinde **Company Secretary**

APPENDIX – 17 [Under the Bye- Law No. 35] The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/ Property of the Society. NOTICE

NOTICE Mr. Hitesh Girdharlala Mirani Member of the Charkop Saibaba Co-op. Housing Society Ltd. having, Address at Plot No.296, RSC-2 & 61, Sector No.05, Charkop, Kandivali W, Mumbai – 400067 and holding Flat No. A-404, in the building of the society, died on 22/07/2019 without making any nomination. He is succeeded by Smt. Hansa Hitesh Mirani, Mr. Vibhanshu Hitesh Mirani and Mr. Vikas Hitesh Mirani as his legal hairs. The Society here by invites claims or objections from the other heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of

or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer o he said shares and interest of the deceased Member in the capital property of the society within a period of **15 Days** from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for shares and nterest of the deceased Member in the capital/ property of the Society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares nd interest of the deceased Member in the capital/ property of the Society in such manner as is provide under the Bye- laws of the Society. The claims/ objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants Solutions, in the office of the Society / with the secretary of the Society between Monday to Friday 11 am - 01 pm from the date of publications of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of

Place: MUMBAI Charkop Saibaba Co-op.Housing Society Ltd. Date: 18.08.2020 Hon. Secretary

GALAXY SURFACTANTS LIMITED C Galaxy CIN: L39877MH1986PLC039877

Registered Office: C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai – 400 703, Maharashtra, India Tel: +91 22 2761 6666, Fax: +91 22 2761 5883/2761 5886 Email: investorservices@galaxysurfactants. Website: www.galaxysurfactants.com

NOTICE OF 34[™] ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting of the Members of the Company (AGM) is Scheduled to be held on Tuesday, September 8, 2020 at 3:00 p.m. through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015 read with General Circular Nos,14/2020, 17/2020 and 20/2020 dated 08^a April 2020, 13^a April 2020 and 05^a May 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India hereinafter collectively referred to as "Circulars"), without the physical presence o he Members at a common venue

In compliance with the Circulars, electronic copies of the Annual Report for FY 2019 20 containing the notice of AGM have been emailed to the Members of the Company whose email ids are registered with the Company/ Depository Participant(s) The above process has been completed on Friday, August 14, 2020. The above documents are also made available on the website of the Company at https:// vww.galaxysurfactants.com/pdf/financial-performance/2019-20/annual/Annua Report-2019-20.pdf. n terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 (including any statutory modification(s), clarification(s), exemption(s) or re-enactments(s) thereof for the time being in force and Regulation 44 SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is offering facility to all its members to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the AGM of the Company. The members hay cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM using an Electronic voting system ("Remote E-voting")for which the Company has engaged he services of "M/s. Link Intime India Pvt. Ltd." ('Link Intime') as the Agency to would be appreciate E-working facility. provide Remote E-voting facility. A person, whose name is recorded in the Register of Members or in Register of oreneficial owners maintained by the depositories as on the Cut-off date i.e. Tuesday, September 1, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or roting through electronic means at the AGM. The members who have voted by Remote E-voting can attend the meeting but shall not be entitled to cast their vote gain at AGM. The Remote E-voting period commences on Saturday, September 5, 2020 at 9.00 a.m. and ends on Monday, the September 7, 2020 at 05.00 p.m. The voting module shall be disabled by Link Intime for voting thereafter.

will be used to produce iPhone SE (2020).

The American multinational had recently confirmed that its next-generation iPhone 12 would be delayed beyond September in global retail stores. "Last year, we started selling iPhones in late September. This year, we expect supply to be available a few weeks later," Chief Financial Officer Luca Maestri had said in an earnings call without giving reasons. Analysts attributed the delay to lower consumer demand and manufacturing hurdles during the pandemic.

In a change in stand, Apple is now betting on India aggressively. While it began local production with iPhone SE (1st Gen) in 2017 at Wistron's Bengaluru facility, it added 6S a year later. However, both have now been discontinued as newer models like XR and 11 became popular. The shift has left capacity at Wistron's facilities unutilised.

The move to produce iPhone 12 in India is part of Apple's long-term plan to reduce

BS SUDOKU

	8					6		
7	2	3		8				
			1			4		
								9
					4	2	6	
			5	6		8		4
						1		
9				3	2			
6			8	7		5		

SOLUTION TO #3131

SOL	UTIC	DN .	TO 1	‡313	31				Very hard:
2	6	9	5	8	4	1	7	3	****
5	8	7	2	1	3	9	4	6	Solution
4	3	1	9	7	6	8	2	5	tomorrow
6	7	4	1	9	2	3	5	8	HOW TO PLAY
8	1	2	3	4	5	7	6	9	Fill in the grid so
3	9	5	8	6	7	4	1	2	that every row,
1	5	3	7	2	8	6	9	4	every column
9	4	8	6	5	1	2	3	7	and every 3x3
7	2	6	4	3	9	5	8	1	box contains the digits 1 to 9

m pointed out that iPhone SF (2020)became one of the top five sold models in the above-₹40,000 price range during the

Currently, its largest partner Foxconn assem-

bles iPhone 7, XR and 11 at its Sri City facili-

ty near Hyderabad. The second generation

SE handsets, launched in April, is currently

the cheapest iPhone available in the market

with a starting price of ₹42,500. The iPhone

12 (5G) range is expected to start at ₹70,000.

Analysts at IDC, a market intelligence

April-June quarter. "Apple continued to dominate the segment with a market share of 48.8 per cent, followed by Samsung and OnePlus," it said. "Through the latest launch of its most affordable iPhone SE (2020), Apple is looking forward to encouraging the transition of more users from Android to IOS to gain share in the overall ecosystem. It kept the top spot in the segment, driven by strong demand for iPhone 11", analysts at Counterpoint Research said.

In fact, the overwhelming response for iPhone 11 accelerated Apple's plans for local production of iPhone 12. Prior to that, two to three-year-old models used to drive sales.

According to Counterpoint, Apple became one of the fastest-growing brands in October-December 2019, driven by iPhone 11 and XR. "Multiple price cuts on its XR (launched in 2018) device, thanks to manufacturing in India, helped. Additionally,

2019 saw the fastest rollout of Apple's new iPhones (11 series) in India, with aggressive pricing and a good channel strategy."

50,000 trucks...

3132

He pointed out that financiers including Shriram Transport have been providing working capital requirements. With the lockdown easing, things are improving month-on-month, he added.

Meanwhile, an end to the holiday from paying road tax on September 30, among others, is also bothering truck owners.

On June 9, the government extended the validity date of motor vehicle documents till September 30. Balmalkit Singh, former president of the Bombay Goods Transport Association, seconds IFTRT's Singh. "Demand is extremely sluggish. Only 40 per cent of the fleet is being utilised. Most transporters will not be able to meet their commitment, leading to a default. It's going to be a huge crisis if the moratorium is not extended."

Transporters have survived for so long because of the EMI holiday. High diesel prices and low freight have also weighed on the business. he added.

cent during the period.

Brigade Group, which had deferred a couple of its residential projects, is also planning to launch them in the second and third quarters. Total investment in these projects, located in Hyderabad and Bengaluru, will be over ₹1.000 crore.

We believe that demand for residential projects by bigger brands like Brigade will continue to be there even in these difficult times. Therefore, we will continue to launch new projects after a proper market assessment," said Rajendra Joshi, CEO, residential business at Brigade Group.

Some players, however, continue to be cautious. "We will launch new projects, but before that we are waiting and watching how this pandemic pans out. Demand is slowly coming to pre-Covid days," said a Sobha spokesperson. The company's upcoming residential projects are located across nine cities, with a total built-up area of 14.36 million square feet.

In Mumbai, developers such as Oberoi Realty are banking on Diwali to launch projects. Godrej Properties, which has 15 million sq ft of launches planned in FY21, is waiting for approvals. "As long as regulatory approvals are received in time, we will go ahead with our planned launches. We will, of course, have to be agile and tweak our strategy if needed after gauging the market environment," said Pirojsha Godrej in a recent interview with Business Standard.

Gauray Kumar, managing director, capital markets and residential business. CBRE India, believes that the pent-up demand of the last six months, a reduction in interest rates of home loans, the availability of completed units, and the 'work-from-home' imperative are expected to contribute to a strong recovery in the second half of 2020.

"We are already seeing signs of a revival with sales in the mid-market segment picking up across all metro cities," Kumar said.

However, Amit Bhagat, managing director of fund management company ASK Property Investment Advisors, asks developers to be cautious. "It is advisable for developers to plan launches for affordable and mid-segment housing in H2 of 2020-21 since demand will gradually come back. It will be prudent to do a financial closure with tied up construction finance to avoid overdependence on cash flow from pre sales," Bhagat said.

		 w
	Financial Results and Statements	R
	for the Financial Year ended June	lr
	30, 2020 and recommendation of	C
	dividend (if any).	a th
		2
	This information is also available on	0
	the website of the Company i.e.	n E th
	in.pg.com and also available	
	on the website of BSE Ltd. at	p
	www.bseindia.com and National	A b S
	Stock Exchange of India Ltd. at	S
	www.nseindia.com.	R
	www.nseinula.com.	a
	For Procter & Gamble Hygiene	Т
	and Health Care Limited	a s
	Sd/-	s Ir
\	Flavia Machado	re
		а
	Company Secretary &	е

Place : Mumba

Date : August 17, 2020

Compliance Officer

In case the shareholders have any queries or issues regarding e-voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manua available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or Call:-Tel:+91-22-49186000.

	For Galaxy Surfactants Limited
	Sd/-
i	Niranjan Ketkar
:020	Company Secretary

Navi Mumba

August 14, 2

CIN: L67120MH2008PLC178923 Regd. Office: Flat No. C-2/3, KMC No.91, Innovassynth Colony, Khopoli - 410203, Maharashtra Website: www.innovassynthinvestments.in | E-mail: secretarial@innovassynthinvestments.ir Extract of Standalone Un-audited Financial Results for the quarter ended 30th June, 2020

Sr. No	Particulars	Current Quarter Ended	Previous Quarter Ended	Correspondin 3 Months endir in Previous Yea	
		30/06/2020	31/03/2019	30/06/2019	
1	Total Income from operations (Net)	0.30	-	0.43	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(11.69)	(11.28)	(12.0	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(11.69)	(11.28)	(12.0	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(11.69)	(11.28)	(12.0)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		7.16	-	
6	Equity Share Capital	2427.80	2427.80	2427.8	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-		
8	Earning Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	(a) Basic	(0.05)	(0.02)	(0.0	
	(b) Diluted	(0.05)	(0.02)	(0.0)	
<u>Notes:</u> 1	The above mentioned results were reviewed by the Audit (of Directors at their meeting held on 17th August 2020	Committee and sub	osequently approv	ed by the Board	
2	The above is an extract of the detailed format of un-audit 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 1 Requirements) Regulations, 2015. The full format of the ur June, 2020 is available on the Stock Exchange Website-	33 of the SEBI (L -audited financial	isting Obligations results for the qua	and Disclosure rter ended 30th	

www.innovassynthinvestments.in

		For Innovassynth Investments Limited				
		Jana Chatra Managing Director	Unnikrishnan Anchery Director			
l.com	Place: Mumbai		Deshpande			
	Date: 17th August 2020	Company Se	ecretary & CFO			



ਸਂਕਵ तरूण्यभारत www.mahamtb.com

नाशिक, दि. १७ (प्रतिनिधी):

जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून

सातत्याने वरूणराजाने हजेरी लावली आहे. त्याच्या परिणामस्वरूप नाशिक

शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापुर

धरण तब्बल ८० टक्के भरले आहे.

त्यामुळे नाशिककर नागरिकांवरील पाणी

कपातीचे संकट टळले आहे. तसेच,

दारणा धरणातून १२ हजार, १५८ आणि

नांदूरमध्यमेश्वर धरणातून १९ हजार,

४९५ क्यूसेकचा विसर्ग कमी करत ८

हजार १९४ क्युसेकने पाणी सोडण्यात

येत आहे. त्यामुळे हे पाणी जायकवाडीच्या

दिशेने जात असल्याने जायकवाडी

धरणातील पाणीसाठा वाढण्यासदेखील

महत्त्वाच्या महिन्यांमध्ये वरुणराजाने

जिल्ह्यावर वक्रदृष्टी केली होती. त्यामुळे

धरणांतील गतवर्षीच्या पाणीसाठ्यात

घट होत असल्याचे दिसून येत होते.

समाधानकाराक पाऊस पडण्याच्या

अपेक्षेने शहरवासीयांनीही उपलब्ध

असलेले पाणी वापरण्यात कुठेही

हात आखडता घेतला नाही. मात्र,

जुलैअखेरपर्यंत वरूनराजाची वक्रदृष्टी

राहिल्याने प्रशासनासह नाशिककर

नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली होती.

जून–जुलै या पावसाच्या अत्यंत

मदत होणार आहे.

गंगापूर धरण ८० टके भरले.

महापालिकेला जपून पाणी वापरण्याचे

पत्रच धाडले होते. त्यामुळे पिण्यासह

सिंचन आणि विशेषतः कोरोना संकटातून

आता कुठे सावरत असलेल्या उद्योग

विश्वाचीही चिंता वाढली होती. साऱ्यांचेच

पाणीसाठ्यावर केंद्रित झाले होते.

पावसाने मात्र महापालिका आणि नाशिक

शहरवासीयांवर कपातीची वेळ येऊ दिली

नसल्याचेच सध्या दिसून येत आहे. गत

तीन ते चार दिवसांपासून धरण क्षेत्रात

वरूणराजाची दमदार हजेरी पाहावयास

मिळत आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट

क्षेत्रामध्ये रविवारी ५० मिमी पर्जन्य झाले.

त्यामुळेच गत आठवड्यात ५० टक्क्यांवर

असलेले गंगापूर धरणातील पाणीसाठा

आता ८० टक्के म्हणजे ४ हजार, ४९०

दशलक्ष घनफुट इतका झाला आहे.

गतवर्षी याच वेळी असलेल्या ९२ टके

साठ्याच्या तुलनेत अवघा १२ टक्केच

धरणातील

पावसावर आणि

लक्ष

पाणीकपातीचे संकट टळले!

प्रमुख प्रकल्पांमध्ये मिळूनही पाणीसाठा

५५ टक्क्यांवर गेल्याचे काहीसे समाधान

आहे. पण, गतवर्षाचा विचार केला

तर अद्यापही जिल्ह्यातील धरणांत ८७

टक्क्यांच्या तुलनेत ३२ टक्के पाणी कमी

असा आहे प्रमुख धरणांतील साठा

दलघफू

४४९०

८९२

१६२

६५५७

४२८२

१४३४

८१०

८९२

४२८

१४०२

८९६

३१६

१८२३

२४६३

टक्के

٥٧

80.08

9६.६७

९१.७२

५९.१६

900

09.80

30.98

६५.५९

40.00

४२.०८

७९.६०

33.94

900

असल्याचे दिसून येत आहे.

प्रकल्प

गंगापूर

गौतमी गोदावरी

आळंदी

दारणा

मुकणे

भावली

वालदेवी

कश्यपी

पालखेड

चणकापूर

ओझरखेड

नागासाक्या

. करंजवण

भाम



संदीप विद्यापीठाविरोधात अभाविपचे ठिय्या आंदोलन विद्यार्थ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर विविध मागण्यांना विद्यापीठाची अखेर मान्यता

नाशिक, (**प्रतिनिधी):** देशावर कोरोना महामारीचे संकट ओढावलेले असताना संदीप विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना व पालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक

त्रास सहन करावा लागत होता. संदीप विद्यापीठाच्या परिपत्रकातून विद्यार्थ्यांना ३१ जुलैच्या आधी ५० टक्के शुल्क भरण्यास सांगितले गेले. परंतु, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संपूर्ण शुल्क अन्यथा ५० टक्के शुल्क असा पर्याय सोडून चार टप्प्यात शुल्क भरण्यासाठी कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. त्याचबरोबर ३१ जुलैनंतर १६ ऑगस्टपर्यंत शैक्षणिक शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रतिदिवस १०० रु. दंड आकारण्यात येणार असल्याचे नमूद केले होते आणि १६ ऑगस्टनंतर संबंधित विद्यार्थ्यांचे नाव प्रवेश यादीतून वगळण्यात येणार आणि त्या विद्यार्थ्यांना दोन हजार रु. शुल्क भरून नवीन प्रवेश प्रकिया करण्यास सांगितले गेले

होते. यावर अभाविपकडून दि. ११ ऑगस्ट रोजी विद्यापीठाला निवेदन देण्यात आले होते. निवेदनात दोन दिवसांत मागण्या मान्य नाही,' न झाल्यास अभाविप विद्यार्थी शेकडो विद्यार्थ्यांना करेल, अडवून ठेवण्यात आले. आंदोलन अजून आक्रमक होत असा इशारा देण्यात आला होता.

परंतु, विद्यापीठाकडून कुठलाही विद्यार्थ्यांच्या सकारात्मक प्रतिसाद आला नाही. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या बेबंदशाही विरोधात संदीप विद्यापीठ परिसरात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन आले. यावेळी संदीप विद्यापीठाने विद्यार्थ्यांविरोधात पोलीस बळाचा वापर व बाउन्सर सिक्युरिटी गार्डचा वापर करत विद्यार्थी व विद्यार्थिनींवर धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. आज अनेक विद्यार्थी व अभाविपचे कार्यकर्ते जखमी सुचित आवारे, कृष्णा राठी, सौरभ

झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने 'जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत इथून जाणार अशी भूमिका घेतली. गेटवरच

आहे असे बघून संदीप विद्यापीठाने शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. शेवटी संदीप विद्यापीठ प्रशासनाला अभाविप व विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत विद्यार्थ्यांसमोर झुकावं लागलं. अवैधरित्या प्रतिदिन शंभर रुपये दंड वसूली व व रजिस्ट्रेशन ही मूळ संकल्पना विद्यापीठाने पूर्णतः रद्द केली आहे. यावेळी संदीप विद्यापीठाचे विद्यार्थी तोसिफ खान, नासीर चौधरी, जयेश कळमकर,

घाडगे, मुजफ्फर शेख, भूपेश नागरे, विश्वास सिंग यांच्यासह १०० हन अधिक विद्यार्थी उपस्थित होते. संदीप विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना बळ देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महानगर सहमंत्री गौरी पवार सिद्धेश खैरनार नगर सहमंत्री ओम मालूंजकर, सौरभ धोत्रे, तेजल चौधरी, प्रसाद जोशी, द्र्गेश केंगे, सागर जंजाळे, प्रथमेश नाईक हे अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

🖉 अखेर संदीप विद्यापीठ प्रशासनाला अभाविप व विद्यार्थ्यांच्या मागण्या समोर झकावे लागले. विद्यार्थ्यांना चार किंवा त्यापेक्षा अधिक टप्प्याने शुल्क भरण्यासाठी पर्याय उपलब्ध करून द्यावा यासाठी चार दिवसाचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. सकारात्मक निर्णय न झाल्यास अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल गौरी पवार.

अभाविप, महानगर सहमंत्री

दहावी गुणपत्रिका प्राप्त झाल्याने अकरावी प्रवेशाची लगबग सुरू

मनमाड, दि. १७ (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी प्राप्त झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये अकरावी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे.

पाटबंधारे विभागाने तर नाशिक साठा कमी आहे, तर जिल्ह्यातील २४

यावर्षी शालांत परीक्षेचा निकाल विक्रमी लागला. मनमाडमधील पाच शाळांचा निकाल १०० टक्के लागला, तर उर्वरित शाळांचा निकाल उत्तम लागल्याने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक पालक उच्चशिक्षणासाठी आपल्या पाल्याला परगावी पाठविण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक पालकांचा ओढा शहरातील उच माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेण्याकडे दिसून येत आहे. शहरातील मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय, कला वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय, या दोन अनुदानित व उर्वरित दोन विनाअनुदानित संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने प्रवेशाची चुरस वाढली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज मिळणार असून अर्ज २० ऑगस्ट गरुवारपर्यंत भक्तन जमा करावयाचे आहेत. पहिली गणवत्ता यादी २५ रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी व पालकांनी प्रवेश अर्ज मिळवणे व कागदपत्रे जमा करणे यासाठीची लगबग सुरू केली असून शासनाने अनूदानित उच्च माध्यमिक विद्यालयाची प्रवेश क्षमता वाढवून द्यावी किंवा जादा तुकड्यांना मंजुरी द्यावी, अशी मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.


याबद्दल बोलताना पनम चर्वतर या पालकांनी सांगितले की.

नाशिकच्या 'कोरोना चाचणी क्षमतेत वाढ

नाशिक, दि. १७ (प्रतिनिधी): नाशिक शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाकडून आता चाचण्या वाढण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून याच पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात लॅब कार्यान्वित केल्यानंतर आता शासनाकडून मविप्र डॉ. पवार रुग्णालयातील चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आली आहे.

जिल्हा व मविप्र रुग्णालयात अशाप्रकारे एक हजारापर्यंत चाचणी क्षमता वाढविण्यात आली आहे. यामुळे आता नाशिक शहरातील चाचण्या शहरात होणार असून याचा वेग वाढणार आहे. दरम्यान, शहरात कोरोना विषाणू चाचणी 'पॉझिटिव्ह' आलेली असताना रुग्णांचा अपूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांक न दिल्याच्या कारणावरुन बंदी घातलेल्या लॅबकडून पूर्तता करण्याच्यासंदर्भात लेखी घेतल्यानंतर त्यांना चाचण्यास परवानगी देण्यात आली आहे.

नाशिक शहरात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाला असून दररोज ३५० ते ४०० नवीन रुग्ण समोर येत आहे. तसेच 'पॉझिटिव्ह' रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या रुग्णांचा आकडा ५०० च्यावर समोर येत आहे. याची शासनाकडून दखल घेण्यात आली असून आता शहरातील कोरोना पुण्याला पाठविण्यात आल्या होत्या. मनमाड शहरात उपलब्ध असलेल्या अकरावीच्या जागांपेक्षा चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आली आहे. मविप्र



पाठविता त्यांची चाचणी नाशिक शहरातच केली जाणार आहे. यामूळे आता चाचण्यांचा वेग वाढला जाणार असून कमी वेळेत चाचण्याचा अहवाल समोर येणार आहे.

परिणामी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता मोठी मदत होणार आहे. मागील आठवड्यात नाशिक महापालिकेने काही त्रूटी व संपूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांक न घेताच चाचण्याची प्रक्रिया पर्ण केल्याच्या कारणावरुन क्रश्ना, थायरो केअर, दातार, एसआरएल व इन्फेक्स या पाच लॅबवर बंदी घातली होती. यानंतर मनपाने कोरोना चाचण्या

पेठ तालुका 'कोरोनामुक्त'; शेवखंडीतील सर्व अहवाल 'निगेटिव्ह

दि. (प्रतिनिधी): शेवखंडीतील १४ रिपोर्ट 'निगेटिव्ह' आल्याने पेठ तालुका पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेसह तालुकावासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दि. १२ ऑगस्ट रोजी प्राप्त अहवालानुसार पेठ तालूक्यातील शेवखंडी येथील ४७ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्याने

9(9 आला होता. यानंतर या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले यामध्ये सर्व अहवाल 'निगेटिव्ह' आले आहेत. पेठ व सीमारेषेवर तालुक्याच्या शेवखंडी हे दूर्गम गाव वसले

परिसर प्रतिबंधित करण्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली होती. बाधित महिलेच्या नजीकच्या संपर्कातील १४ जोखमीच्या नातेवाईकांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

हे स्वॅब प्राप्त झाले असून त्र्यंबकेश्वर सर्व अहवाल 'निगेटिव्ह' आले आहेत. नातेवाईकांना पेठच्या केंद्रातून 'डिस्चार्ज' मिळण्याची शक्यता आहे.

<u>वागळे इस्टेट विभागा अंतर्गत खालील</u> महावितरण कामासाठी निविदा मागविण्यात येत आहे.							
निविदा क्र./अंदाजित रक्कम/निविदा मुल्य/कामाचे स्वरूप	निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख						
का.अ. /वा.ई. /ता /ई-निविदा क्र.0४ / २०२०-२१ ₹ ५.०० लाख वागळे ईस्टेट विभागामध्ये वर्ष २०१८-१९ करिता महावितरण कंपनीच्या सामान विविध ठिकाणाहुन ने आण करण्याचे काम.	दि.२४.०८.२०२० वेळ :१३.००						
का.अ./वा.ई./ता/ई–निविदा क्र.०५/२०२०−२१₹२१८.३७ लाख वागळे ईस्टेट विभागामध्ये ३(तीन वर्ष– २०२०–२१, २०२१–२२ आणि २०२२) वर्षाकरिता भाडेतत्वावर वाहने घेण्यासाठीची निविदा.	दि.२७.०८.२०२० वेळ :२३.५९						
वरील ई–निविदा प्रपत्रे महावितरणच्या या संकेतस्थळावर दि.१२.०८.२०२० पासुन उपल	ब्ध आहेत. निविदेची सर्व						

आहे. या अतिदुर्गम भागात

या बंदीमुळे चाचण्या अहवाल येण्यास विलंब वार्यवाही ई-निविदेदवारे करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. ई-निविदा खरेदीसाठी आवश्यक शूल्क ₹५९०/- आणि

नाशिक,

हितासाठी आंदोलन

संदीप

मुलांना पाठविण्यास भीती वाटते. त्यामुळे शहरात उपलब्ध ३०० वरुन एक हजारपर्यंत करण्यात आली आहे. असलेलाच पर्याय निवडावा लागणार आहे. शासनाने याची त्वरित अशाप्रकारे आता आता नाशिकसाठी एकूण एक एकूणच पार्श्वभूमीवर मनपाने संबंधित लॅबकडून दखल घेऊन कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, हजार चाचण्यांची क्षमता वाढली आहे. याची दक्षता घ्यावी.''

विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. या त्रुटी दुरुस्त करून देण्याचे लेखी घेतल्यानंतर

यामळे आता नाशिकचे नमने पण्याला न त्यांना चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे

अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोरोनामुळे शहराबाहेर संस्थेच्या डॉ. पवार रुग्णालयातील लॅब क्षमता होऊ लागला होता. याच दातार लॅबकडून बंदीच्या 🛛 🤻 ५९००/ – ऑनलाईन जमा करावे. संपर्क – अतिरिक्त कार्यकारी अभियंता, दुरध्वनी क्र.८८७९०४३०९४ एम.एस.इ.डी.सी. एल., वागळे ईस्टेट विभागीय कार्यालय, नवीन प्रशासकिय इमारत, पहिलां मजला, वागळे ईस्टेट ठाणे (प.) ई-मेल eewagleestate@gmail.com.

पश्चिम रेल्वे

कार्यकारी अभियंता, स. व सु. वागळे ईस्टेट विभाग.

$ \begin{array}{c} \mbox{real} real$	याची दक्षता घ्यावी.''	यामुळे आता नाशिकचे नमुने पुण्याला न त्याना चाचण्या करण्यास	परवानगा दिला आह.		-	मंबर्ट विभाजासः	पश्चिम २० रो सोका प्रसाणवील जुलि		नार्टन निविटा		
	1 1	सेतू, महा-ई-सेवा व आधार नोंदणी प्रा	तेबंधित	अ. क्र. विभ		т г			पहिल्या वर्षाची जन्म	किंमत	ईएमडी
तेत बाठे, लेकस, पापत, देश लेक, लेकस, पापत, देश लेक, पापत, प	येवला : तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या अनेक	केंद्र सुरू करण्यास परवानगी क्षेत्रे		9 বাणি		CA-11-NFR- OOH-BA-E-51 दिनांकित १७.०८.२०२०	हार्बर लाईनच्या पूर्वेस, खुली व स्थानकाच्या उत्तर पादचारी पुलाच्य देशेने, २०' × १०' प्रत्येकी आव डेस्प्लेकरिता, एकूण ८०० चौ.फू गाव वर्षाच्या कालावधीकरिता, हे	मोकळी जमीन, वांद्रे ा उत्तर-पूर्वेस, ट्रॅकच्या ठाराच्या ४ होडींग्जच्या ६. डिस्प्ले क्षेत्राकरिता, ब्रिंग्ज उभारणे आणि	१०,८८,०००/- रु. (कर, इ. (व		
$ \frac{1}{2} \operatorname{deriv} 1$	होत आहे. कोळम, भारम, डोंगरगाव, रहाडी, वाघाळा,	जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून आहे. त्यानुषंगाने सेतू केंद्र, महा-ई- सक्त मनाई राहील. इतर क्षेत्रातील सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्र सामाजिक शासनाकडील निर्देशाप्रमाणे आधार नोंदणी केंद्र	प्रतिबंधित क्षेत्रातील गावे , महा–ई–सेवा केंद्र व द्र सुरू करण्यात येऊ	२ वाणि		CA-11-NFR- OOH-LC-VR- ST-52 दिनांकित	वेरार-सुरत विभागादरम्यान लेव रकूण डिस्प्ले क्षेत्र ८४०० चौ.फू. आकाराचे ४२ होर्डींग्ज डिस्प्ले वर्षाच्या कालावधीकरिता, होर्डींग्ज	इल क्रॉसिंग गेट्सवर करिता २०' × १०' करण्याकरिता, पाच उभारणे आणि डिस्प्ले	२३,००,६००/- (कर, इ. / ७,	22,30,685/-	
 anore in sub ere a hoar di auto inter ege merura atter te dente atterne interne e e e e e e e e e e e e e e e e e e	लागवडीसाठी आलेली	तसेच कोरोना नहाय कर णे आवश्यक आहे व तशी जिल्हा केंद्र व आधार नोंद रोखण्याबाबतच्या	रणी केंद्रात शिबिरे घेऊ ग–ई सेवा केंद्र व आधार	३ वाणि		OOH-VR- Car-54 दिनांकित	र्यूतेस, कारशेडच्या उत्तरेस शेवटी, एव ११.फू.करिता २०' × १०' आकाराच्य करिता, पाच वर्षाच्या कालावधीकरिता डेस्प्ले करण्याचे मोठ्या प्रमाणावर जा	कूण डिस्प्ले क्षेत्र २००० १ १० होडींग्जच्या डिस्प्ले , होडींग्ज उभारणे आणि	११,३६,०००/- रु. (कर, इ. (क वगळता)	र इ. वगळता) १	
$ \frac{1}{10^{10}} \frac{1}{10^{10}}$					ची किंमतः अ. क्र. १	 . २. ३ करिता - रु.	\$ (अर्ज उपलब्ध आहेतः			ः अ. क्र. १.
कृतिपुद्धा मानीमंत्र प्रतिविद्धा त्रिक्त आहे. साल प्रतिविद्धा त्राक्त आहे. साल प्रतिविद्धा त्राक्त आहे. साल प्रतिविद्धा त्राक्त आहे. प्रतिविद्धा त्राक्त त्र त्राक्त त्राक्त त्राक्त त्र त		अमलेषजावणीस बांधाल राहून सुरू करण्यातः सदमात बालताना सागितल. स्कानग कराव व त्य येतः अग्रत्न्याची माहिती जिल्हाधिकारी ज्या नागरिकांना किंता कर्मचाञांना तरील निगमांचे उकं	ין אוועיו אוע טאואו. 🛛	२, ३ करिता	- पाच वर्षे, ऑनलाईन	न सादरीकरणाचा दिव	नांक आणि वेळ : अ. क्र. १, २, ३	करिता - दि. १७.०९.	૨૦૨૦ રોजી ૧५.૦૦	वाजेपर्यंत. टिपाः	: (१) निविदा
$ \frac{1}{1000} \frac{1}{100$		- सरज मांढरे यांनी दिली. या संदर्भात खोकला, ताप व कफ, श्वासोच्छवासाच्या आल्यास संबंधित	व्यक्ती अथवा संस्था	अपन, सुखाप ऑनलाईन ने	ट बँकिंग किंवा ई-पेमे	न्ट गेटवेद्वारेच स्वीक	रली जाईल. (३) बोलीदारांनी त्य	ांना अद्ययावत राखण्याव	pरिता वेबसाईटला वि	यो विञ्नत और झावी. यमित भेट द्यावी.	• D-04
"'यादियतीत कारेना या विषाण्या संग सेत्र प्रायंग आखे के सान प्रदेश के सान प्रदेश करे सान प्रायंग आखे करका का के सान प्रायंग आखे करका का का के सान प्रायंग आखे करका का के सान प्रायंग आखे करका का का के सान प्रायंग आखे करका का का मान प्रायंग आखे करका का मान प्रायंग आखे करका का का मान प्रायंग आखे करका का मान प्रायंग का मान प्रायंग का का मान प्रायंग का का मान प्रायंग का मान प्रायंग का का मान प्रायंग का का मान प्रायंग का मान प्रायंग का का मान प्रायंग का मान प्रायंग का का मान का मान प्रायंग का मान प्रायं का मान प्रायंग का मान प्राय					आम्हाला लाई	क करा : 🥤 facebo	ok.com/WesternRly आम्हाला	फॉलो करा : 🕑 twitter.	com/WesternRly		
प्रानिद्रभाव झाले आहे. अंत्रा स्वित्रभाव त्या प्रदेश दिखती त खर्स प्रविश्व ति व्या स्वति क्ष अप कराय संकरण करणे व जंभे स्वति क्ष अप व्या संकरण करण व जंभे करों क करेत्र करणे का क्षेत्र अप वा करेत्र का त्य करण करण व करणे करण करण व करणे करण			गर्यवाही करण्यात येईल.			<mark>्</mark> इनोव्			<mark>ਟੇਡ</mark>		
परिस्थितीत दूसर होती कही प्रवास तरावले मित्रण करण व कांपना यावत. प्रवक्त सुंदू कह, सहर-ई-विद्व प्रवास तरावले मित्रण करण व कांपना यावत. प्रवक्त सुंदू कह, सहर-ई-विद्व प्रवास तरावले मित्रण करण व कांपना यावत. प्रवक्त सुंदू कह, सहर-ई-विद्व प्रवास तरावले मित्रण करण व कांपना यावत. प्रवक्त सुंदू कुयुवदिवया देभावतम्मा उभा करेत्र साराय करण्यावी मागण करेत साराय तरावतम करण्यावी मागण वेवला पंचायत समितीच्या यता स्रवल करावता के क्षेत्र करण कर्णवा के कांप्रवे करण कर्णवा के कांप्रवे करण कर्णवा के कांप्रवे करण कर्णवा के कांग्र करण करण्यावी मागण वेवला पंचायत समितीच्या यता स्रवल करावता के करण वेवला पंचायत समितिचित्र वेता पंचायत समितिचित्र वेता पंचायत समितिचित्र वेता पंचायत समितिचित्र वेता पंचायत समितिचित्र वेता पंचायत समितिचित्र वेता प्रवे करण्यावी मागण तेवले सांच संकर्ण वात्त हेता अप्रयाम स्रिष्ट स्वार्ण करण करण्यावी मागण तत्वरीवित्र गुष्पति स्रवत्र सिंग करण वात्त हेता करण वात्त होता व वार्णतिति गुण्वत वात्त होता व वार्णतिति गुण्वत वात्त होता व वार्णतिति गुण्वत वात्त होता व वार्णतिति गुण्वत वात्त होता व वार्णति गुण्वत तात्त होता व वार्णतिति गुण्वत वात्त होता व वार्णति ति गुण्वत वात्त होता व वार्णतिति गुण्वत वात्त होता व वार्णतिति गुण्वत वात्त होता व वार्णतिति गुण्वत वात्त हात्त व वार्णति त गुण्वत वात्त होता व वार्णतिति गुण्वत वात्त वात्त वार्णति माग्त व्यंत व तंता त्याविक वात्त होता व वार्णतिति गुण्वत वात्त हात्त व वार्णति त गुण्वत वात्त होता व वार्णतिति गुण्वत वात्त वात्त वात्त वात्त हात्त व वार्णति स्रिक्त गुण्वत वात्त हत्त व वार्यतति त यांत व वार्णतिति गुण्वत वात्त हत्त वात्त वात्त व संव क वाण्त वात्त व संव क तांत स्रिक्त या गारिक वांत व संव वार्णता क वाण्य वात्त व संव वात्त व संव करण वात्त व संव क वाण्त वात्त	जमीनदोस्त झाली आहे. अशा				नोंदणीकृत कार्या	लयः सदनिका क्र.	CIN: L67120MH2008 सी-२/३, केएमसी क्र. ९१, इ	PLC178923 डनोव्हसिन्थ कॉलनी,	खोपोली - ४१०२०	३, महाराष्ट्र.	
रि. भाषती भाषती भाषती स्वाधिविक्त निक्षा के स्वाधिक्त निक्षा के स्वाधिक्त निक्ष के स्वाधिक्र निक्ष के स्वाधिक्त निक्ष के स्वाधिक्त निक्ष के स्वाधिक्र निकष्ठ के स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधक्र के स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधिक्र निकष्ठ के स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधिक्र निष्ठ के स्वाधक्र के निकष्ठ के निकष्ठ के स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधिक्र निष्ठ करता (तिहा) (वाध्व स्वाधक क्राध्व) (वाध्व के स्वाधिक्र निक्ष क्राधक्र क्राधक्र क्ष स्वाधक्र क्राधक्र क्ष क्ष स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधक्र क्ष क्ष स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधक क्ष तिक्र स्वाधक्र के स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधक्र के स्वाधक्र के स्वाधक्र के स्वाधक्र के स्वाधक के स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधक्र के स्वाधक्र के स्वाधक्र के स्वाधक्र के स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधक्र वाधिक के स्वाधक्र के स्वाधक्र के निकष्ठ के स्वाधिक के निकष्य के निकष्ठ वे सिकष्ठ निक्ष के स्वाधिक के निकष्य के निकष्ठ के निकष्ठ के निकष्ठ के निकष्ठ के स्वाधिक के स्वाधिक के स्वाधक्र के का सीधिक के निकष्ठ के सिकष्ठ के स्वाधिक के निकष्ठ के सिक्ष के स्वाधिक के सिकष्ठ निक्र के सिक्ष के सिक्ष के स्वाधिक के स्वाधक्र के स्वाधिक	परिस्थितीत दुबार शेती कशी				वेबसाईट : www.i	nnovassynthin	/estments.in । ईमे	लः secretarial@i	nnovassynthinv	estments.in	
भू आता प्रदेश भारति भारति का	उभी करायची वर्षभरासाठी					।द. ३० स्वत	जून, २०२० राजा संपल त्र अलेखापरिक्षित वित्तीय	त्था त्रमासिकाकार निष्कर्षांचा सारांश	cdi F	(হ	ः. लाखात)
$\frac{1}{2} \operatorname{derim} \frac{1}{2} \operatorname{derim} \frac{1}$	प्रश्न आता प्रत्येकासमोर उभा	कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच पत्रक दर्शनी भागात लावावेत. नोंदणी केंद्र प्रशासनास सादर	करावा, असेही निर्देश	अ. क्र.		तपशील		रोजी संपलेले	रोजी संपलेले	संपलेले गत	त वर्षातील
$ \begin{array}{c} \begin{array}{c} \begin{array}{c} \begin{array}{c} \begin{array}{c} \begin{array}{c} \begin{array}{c} \begin{array}{c}$								0.30			6.83
यांनी पूर्व मागातील पिकांच पंचनामे करण्याची मागणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे. जेणेकरुंग सारकगाय वहाणिका प्रावतिनिधी: अयवातलक आणि/कि वहाराजीतील गुणवंत हियाध्यांचा सत्कगर संपन्न यात होते. आग परिस्थितीत इच्छा असतानादेखील काही शेतक-यांना पीक विमा भागणी मरु ह्याता देव्या व येथील मंडल् आयोजित सत्कार संहेळा आयोजित हे यांच येथील मंडल् आयोजित सत्कार संहेळा आयोजित कर्या यांची केली भागणी मरु ह्याता वती, अश्व मागणी मरु ह्याता वती, अश्व मागणी मरु ह्याता वती, अश्व मागणी मरु ह्याता वती, आग्र सत्कार संहेळा आयोजित कर्या (त्राय) (अयवातलक आणि/ कि (१९.९९) (१९.९२) (१९.०२) (१९.०२) (१९.०२) भागणा कार्यक्रमांच संख्यात्वा कर्ययक्रमार्थक उक्षत (काव्यकीकीता क्रिका क्राणि) प्रयत्वाय कर्याया वार्यका भागणा कार्यक प्रसान सत्कार संहेळा आयोजित संकल सारा मार्थ स्वाया वार्ति श्रा प्रसान सत्कार संसान महाराज प्रयत्वा व बारावीतील गुणवंत हियाध्यांचा सत्कार संपन्न बारावतीतिल श्री संत सेना च्याहा त्राति श्रा परिस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला. शहरातील श्री संत सेना च्याहा त्रातिल श्री संत सेना प्रयत्वा व वारावीतील गुणवंत हियाध्याचा सत्कार संपाल्न प्रयत्वा व साया मार्थ स्वाया व तीयिक कार्य शतक्य संत्र संत्र संना महाराज प्रयत्व कर्याया वार्य संतर सेना महाराज पुर्वत देव्या प्रयंत्व संग्रमा संक्रार संतर सेना महाराज पुर्वत व वाराय तेतिल मान्वा कार्य कर्याया कार्य कर्याया वार्य संतर संत सना महाराज पुर्वात द्वाय येथील मांच स्वाया तेतिल काराक संतर संत सना महाराज पुर्वत व यार्य गर्वक संतर संत सना महाराज पुर्वात संक्रमा संवाय संक्रमा संवाय संक्रमा केला संतर संता मा हाराज पुर्वत व यार्य, मुंदे यांच संत्र संतर संता मा वा कार्यक्रमा संतर संत संना महाराज पुर्वत देवा यांच कर्य संतर संत सा मा क्रमा श्री संत संना महाराज पुर्वत व वाराय कार्य संवत वेया कर्य संवत संक्रमा संवाय संक्रमा केला संतर संत संना महाराज पुर्वत व वाराय केली स्वर संक्रमा संक्रमा संवाय संक्रमा क्रय संत संत सेना महाराज पुर्व द्व यांच कर्य संवत व यांच कर्य संवत व यांच कर्य संवत व यांच कर्य संवत व यांच, भुंच संवत व वाय संत्री यांक संत संत संना महत्त्र संत संत्र संता मा स्वर संत संत संना महत्त्र संवत व व यांच तेति कार संत संत संना महत्त्र संत संत संन मा महराज संवत कर्य मात्व कर्य संत संत स		नाभिक अभागान्त्यावपान ग्रेणवप विद्यास्त्याच	। सत्कार 🛛			नफा /(तोटा) (कर	, अपवादात्मक आणि/किंवा	(99.६९)	(99.26)	1 1	(9२.०५)
$ \begin{array}{c} restlements view in the transmitter in the transmitter in the transmitter in the transmitter in transmi$	यांनी पूर्व भागातील पिकांचे	लासलगाव, दि. १७ थीं मंत नेना चरिटेवस इन्ट.	र्यक्रमाचे सूत्रसंचालन	३ करपू असार	र्व कालावधीकरिता f मान्य बाबींपश्चात)			(99.६९)	(99.26)		(9२.०५)
 केली आहे. जेणेकरून शासकीय मदत मिळणे सोपे होईत. इतके सारी संकट इतके सारी संकट इतके सारी संकट होत यावतीने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वमूमीय क्रिकट्यांना पीर्श्वम्ता व्यवतीतिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वमूमीय करण्यात आलं हत्तके सारी संकट हतके सारा कोरोनाच्या पार्श्वमूमीय द्वावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वमूमीय करण्यात अस्ति संच हतके सारी संकट हतके सारी संकट हतके सारी संकट हतके सारी संकट हतके सारा कोरोनाच्या पार्श्वमूमी द्वावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वमूमीय करण्यात असति संच स्तकर संवा व्यवतिल मुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संघ् त्यवी विक्ल्यावी के आणि की मा माय्यराच्या उपस्थितीति हा ग्रणवंत विद्यार्थ्यां सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला विद्यार्थ्यांचा सत्कार संघ् त्यवति विक्लयों के व्यायिक माय्य करण्यात आला विद्यार्थ्या संदित्य वास्वीतील गुणवंत वार्त्वतित्वा प्रिंग कायोजित करण्यात आला विद्यार्थ्यांचा सत्कार संघू त्यवां विक्लयों वित्वत्व सम्पन्न करण्यात आलाक मंखलक मालक त्यवां सत्कार साहल बाग्ववीतील गुणवंत विद्यार्थ में संकर मान्य करं त्यांव व महिला या कार्यक्र कांधव व महिला या कार्यक्र मांधव व महिला या कार्यक्र कांधव व महिल या कार्य कांधव व महिला या कार्य कांधव व महिल या कार कांव कांव क व महिक कांव कांव कांव क व महिक	तहसीलदार यांना निवेदनाद्वारे						ोटा) (अपवादात्मक आणि/	(99.६९)	(99.26)	1 1	(9२.०५)
$ \begin{array}{c} k = k = k = k = k = k = k = k = k = k $		लासलगाव शहर नाभिक मध्वम हाविव म्यान पुण्यतिथ	ग्रीनिमित्ताने हिरापूर	५ काला	ावधीकरिता एकूण स	र्वसमावेशक उत्पन्न (-	0.98	E	-
state						• • • • • •		૨૪૨७.૮૦	૨૪૨७.૮૦	•	2850.60
शेतक-यांसमोर उभी असताना पीकविमा भरा म्हणून सांगितले जात होते. अशा परिस्थितीत इच्छा असतानादेखील काही शेतक-यांना पीक विमा भरता कार्यक्रम साजरा करण्यात आला. शहरातील श्री संत सेना महाराज गुणवंत विद्यार्थी संते सेना महाराज पुणवंत विद्यार्थी संते संते सेना महाराज पुणवंत विद्यार्थी संतं संते सेना महाराज पुणवंत विद्यार्थी संतं सेना महाराज पुणवंत विद्यार्थी संत्र सेना स्तं ते सं प्रतं संते कारा अध्यक्ष संते से पा पुणवंत विद्यार्थी संतं से सेना महाराज पुणवंत विद्यार्थ संत्र दे साई, प्रतं संतं पा प्रतं ते वार्य ते तिक पर्यात संत्र कार्य ते संत्र संत संते प्रतं सं प्रतं ते वार्य ते ति कार्य के प्रयं प्रतं सं ते पर प्रतं ते वार्य ते तिक पर यां संत्र संत संते मा महाराज प्रतं ते वार्य ते ति कार्य के पर प्रतं ते वार पर प्रतं संते न मा महारात प्रतं ते वार्य ते तिक पर <td></td> <td></td> <td></td> <td></td> <td></td> <td></td> <td>વેષાંच્યા ભસાપારાક્ષત</td> <td>-</td> <td>· ·</td> <td></td> <td>-</td>							વેષાંच્યા ભસાપારાક્ષત	-	· ·		-
Under the set of	शेतकऱ्यांसमोर उभी असताना	ALL PROPERTY AND				- प्रत्येकी) (अखंहि	त आणि खंडित कार्याकरिता)				
जात हात. अशा पारास्थतात इच्छा असतानादेखील काही शेतकऱ्यांना पीक विमा भरता आला. शहरातील श्री संत सेना पुण्यतिथीचे औचित्य साधून होते. शहर व परिसरातील अभिजित जगताप, महिला आला नाही. अशा शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी प्रविववाद देण्यात यावी, अशी माग्णी गरुड यांनी केली सत्कार सोहळा आयोजित देवगाव येथील मंडल अधिकारी यावेळी मान्यवरांच्या हस्ते बांधव व महिला या कार्यक्रमास भान्यवरांच्या कार्यक्रमा कार्यक्रमा आजरा करण्यात हा येथील मान्यवरांच्या उपस्थिति हा येथील विद्व त्यांच्या दि. १७ ऑगस्ट, जात्य क्रमंच परिसरातील अभिजित जगताप, महिला बारावीतील गुणवंत विद्यार्थी संत सेना मान्यवरांच्या दहावी व आयोजित करण्यात आला विद्यार्थी सत्कार समारंभ दरवर्षी इयत्ता दहावी व आयोजित करण्यात आला विद्यार्थींचा सत्कार व रोख मान्यवरांच्या स्तर्भा वावेली मान्यवरांच्या सह लासलगाव मान्यवरांच्या यावी, अशी मागणी गरुड यांनी केली	पीकविमा भरा म्हणून सांगितले	सुरक्षित अंतर ठेवत ठराविक 🛛 🖉 🖉 🖉 हुस्ट अ		(34) (ন) স	मूळ मौस्रीकत				1		
शेतकऱ्यांना पीक विमा भरता आला. शहरातील श्री संत सेना पुण्यतिथीचे औचित्य साधून होते. शहर व परिसरातील अभिजित जगताप, महिला आला नाही. अशा शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी पीकविमा भरण्यासाठी पुकविमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी गरुड यांनी केली सत्कार सोहळा आयोजित देवगाव येथील मंडल अधिकारी यावेळी मान्यवरांच्या हस्ते बांधव व महिला या कार्यक्रमास कार्यानी केली या कार्यक्रमास कार्यानी केली करण्यात आयोजित देवगाव येथील मंडल अधिकारी यावेळी मान्यवरांच्या हस्ते बांधव व महिला या कार्यक्रमास कार्यानी केली करण्यान आयोजित करण्यात आला विद्यार्थ्यांचा सत्कार व रोख कारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा होता. यावेळी व्यासपीठावर रकमेचे पारितोषिकांचे वाटप परिसरातील नाभिक समाज कार्यानी केली सत्कार साहळा आयोजित देवगाव येथील मंडल अधिकारी यावेळी मान्यवरांच्या हस्ते बांधव व महिला या कार्यक्रमास	जात होते. अशा परिस्थितीत	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	ाव नाभिक समाजाचे					(0.0()	(0.00)	'	(0.0 ()
अाला नाही. अशा शेतकऱ्यांना चेरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ दहावी व बारावीतील गुणवंत अध्यक्षा उषा मोटेगावकर पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी गरुड यांनी केली सत्कार सोहळा आयोजित देवगाव येथील मंडल अधिकारी यावेळी मान्यवरांच्या हस्ते बांधव व महिला या कार्यक्रमास सान्यपांच्या हस्ते बांधव व महिला या कार्यक्रमास कर्मा केली करण्यां कार्यक्रमास कर्मा केली करण्यात आणि कंपनीची वेबसाईट www.innovassynthinvestments.in वरही उपलब्ध आहे. अस्य के ब्रायवेतील नाभिक समाज बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा होता. यावेळी व्यासपीठावर रकमेचे पारितोषिकांचे वाटप परिसरातील नाभिक समाज कर्मा केली करण्यांने केली सत्कार सोहळा आयोजित देवगाव येथील मंडल अधिकारी यावेळी मान्यवरांच्या हस्ते बांधव व महिला या कार्यक्रमास कार्याने केली करण्यांने कार्यक्र आणि कंपनीची वेबसाईट www.innovassynthinvestments.in वरही उपलब्ध आहे. कर्मा केली करण्यां केला अध्यक्षा विस्तृत प्राक्रम स्टॉक एक्सचेककडे तरवर्षी इयत्ता दहावी व आयोजित करण्यात आला विद्यार्थ्यांचा सत्कार क ने के विस्तृत प्राक्त रक्तमेचे पारितोषिकांचे वाटप परिसरातील नाभिक समाज कर्मा केली केला उन्ना छात्रा उन्नीकृण्णन आवेरी करण्या के आयोजित करण्या के आपके के वेषणंहे			संदीप वाघ, उपाध्यक्ष	9. वरील २०२	० रोजी पार पडले	ल्या सभेमध्ये त्या	म मंजुरी देण्यात आली.				
पीकविमा भरण्यासाठी दरवर्षी इयत्ता दहावी व आयोजित करण्यात आला विद्यार्थ्यांचा सत्कार व रोख यांच्यासह लासलगाव व मुदतवाढ देण्यात यावी, अशी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा होता. यावेळी व्यासपीठावर रकमेचे पारितोषिकांचे वाटप परिसरातील नाभिक समाज मागणी गरुड यांनी केली सत्कार सोहळा आयोजित देवगाव येथील मंडल अधिकारी यावेळी मान्यवरांच्या हस्ते बांधव व महिला या कार्यक्रमास विद्वार्थ्रमाम कर्मा कार्यक्रमास विद्वार्थ्या कार्यका करण्यात आला विद्यार्थ्यांचा सत्कार व रोख यांच्यासह लासलगाव व कारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा होता. यावेळी व्यासपीठावर रकमेचे पारितोषिकांचे वाटप परिसरातील नाभिक समाज हनोव्हासिन्थ इन्हेस्टमेंद्स लिमिटेडकरिता सत्कार सोहळा आयोजित देवगाव येथील मंडल अधिकारी यावेळी मान्यवरांच्या हस्ते बांधव व महिला या कार्यक्रमास विद्वार्थ मान्यकर्या कार्यक्रमास	आला नाही. अशा शेतकऱ्यांना			२. वरील टाञ्क	न विवरण हे सेबी (स् ल करप्रयान आलेन	ूचीबद्धता दायित्वे अ त्या ३० जन्म २०	आणि प्रकटीकरण आवश्यकत २० रोजी संप्रलेलग नैमाभिन	॥) नियमन, २०१५ ठाकरिता, अलेग्राणी	ब्या नियमन ३३ अ क्षित निष्फूर्णन्य	न्वरे स्टॉक एक विस्तत पाञण	त्सचेंजकडे त्ता सारांश
मुदतवाढ देण्यात यावी, अशी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा होता. यावेळी व्यासपीठावर रकमेचे पारितोषिकांचे वाटप परिसरातील नाभिक समाज मागणी गरुड यांनी केली सत्कार सोहळा आयोजित देवगाव येथील मंडल अधिकारी यावेळी मान्यवरांच्या हस्ते बांधव व महिला या कार्यक्रमास हिकाण : मुंबई जना छात्रा उन्नीकृष्णन आंवेरी जना छात्रा उन्नीकृष्णन आंवेरी यावेळी हे भारतील नाभिक समाज				आहे.	. ३० जून, २०२	० रोजी संपलेल्य	। त्रैमासिकाकरिता अलेखाप	गरिक्षित निष्कर्षाचे '	विस्तृत प्रारूप स्व	ॉक एक्सचेंज	वेबसाईट
मागणी गरुड यांनी केली सत्कार सोहळा आयोजित देवगाव येथील मंडल अधिकारी यावेळी मान्यवरांच्या हस्ते बांधव व महिला या कार्यक्रमास हिकाणः मुंबई जना छात्रा उन्नीकृष्णन आंवेरी अभिषेक देशपांड़े अभिषेक देशपांड़े	मुदतवाढ देण्यात यावी, अशी			www	w.bseindia.com	१ आणि कंपनीची व					
	मागणी गरुड यांनी केली	सत्कार सोहळा आयोजित देवगाव येथील मंडल अधिकारी यावेळी मान्यवरांच्या हस्ते बांधव व	महिला या कार्यक्रमास				-		री अ	भेषेक देशपांड़े	
आहे. केला जातो. यावर्षी विद्यानगर चंद्रभान पंडित, मनोहर वाघ, सपन्न झाले. उपस्थित होत्या. विनाकः १७ आगस्ट, २०२० व्यवस्थापकीय संचालक संचालक कपनी सचिव व मुख्य वित्त अधिकारी	आहे.			दिनांक :	૧७ ऑગસ્ટ, ૨૦૨	0	व्यवस्थापकीय संचालव	र्फ संचालक	कंपनी सचिव	व मुख्य वित्तः	अधिकारी